

सर्वसामान्य जनतेला सोशल मिडीयाच्या माध्यमातून संपर्क करून वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचा बनाव करून गुन्हा दाखल असल्याची व अटक करण्याची भीती घालून लाखो रूपये उकळणाऱ्या 'डिजिटल अरेस्ट' प्रकारचा सायबर गुन्हा करणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळीतील सदस्यांना रंगेहाथ अटक

कांदिवली, मुंबई येथे आपल्या वयोवृद्ध पालकासह वास्तव्यास असणारे फिर्यादी श्री. किरण जितेंद्र नागरेचा वय ४९ वर्षे यांना दि.१२/१२/२०२४ रोजी अनोळखी इसमाने नॉर्मल मोबाईल कॉल करून तो ट्राय कर्मचारी असल्याची ओळख देवून फिर्यादी यांचा मोबाईल क्रमांक बंद होणार असून त्यांचा मोबाईल क्रमांक विविध गुन्ह्यात वापर केला जात आहे असे सांगून फिर्यादी यांना मानसिक दबावाखाली आणून तक्रार नोंद करण्याच्या हेतूने त्यांचा संपर्क वरिष्ठ पोलीस अधिकारी डीसीपी, सीबीआय अधिकारी अशी ओळख देणाऱ्या, तसे पोलीस अधिकाऱ्याचे गणवेशातील व्हाॅटसअप डीपी ठेवणाऱ्या व्यक्तीशी व्हाॅटसअप व्हिडीओ कॉल, व्हाईस कॉल, चॅटींग द्वारे करून दिला असता पोलीस अधिकारी, सीबीआय अधिकारी यांनी फिर्यादी विरुद्ध दिल्ली येथे गुन्हा दाखल असून अरेस्ट वॉरंट, बँक खाते फ्रिज करण्याचे वॉरंट निघाले आहे असे सांगून फिर्यादी यांचेवर अटकेचे दडपण आणून, ते निगराणी खाली आहेत असे सांगून गुन्हा तपास चौकशीच्या बहाण्यातून फिर्यादी यांचे बँक डिटेल्स जाणून घेवून त्यांना कोर्टाचे, रिझर्व्ह बँकेची खरी वाटतील असे सही, शिक्के असलेली पीडीएफ पत्र व्हाॅटसअप द्वारे पाठवून फिर्यादी यांना व्हाॅटसअप व्हिडीओ सतत चालू ठेवण्यास भाग पाडून ते २४ तास निगराणी खाली आहेत असा बनाव तयार करून, गुन्ह्यातील अटकेची कारवाई टाळण्यासाठी फिर्यादी यांच्या बँक खात्यातील जमा बचतीची रक्कम पडताळणी करण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांना वेगवेगळ्या बँक खात्याची तपशिल देवून त्यामध्ये भरणा करण्यास भाग पाडून फिर्यादी यांची लाखो रूपयांची फसवणूक केलेली आहे. सदर प्रकरणी सायबर पोलीस ठाणे, उत्तर विभाग, गुन्हे शाखा, मुंबई येथे गु.र.क्र. ०१/२०२५ कलम ६१(२), २०४, ३०८(६), ३१८(४), ३१९(२), ३३६(३), ३३६(३), ३३८, ३४०(२) भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस) २०२३ सह कलम ६६ (क), ६६ (ड) माहिती तंत्रज्ञान कायदा अन्वये नोंद करून तपासावर घेण्यात आलेला आहे.

सदर गुन्ह्याच्या तपासात सायबर गुन्हेगारांनी गुन्ह्यातील फसवणूकीची रक्कम स्विकारण्यासाठी फिर्यादी यांना बेनिफिशी बँक खाते इंडसईण्ड बँक, खाते क्र. २०१०३०६९२५२६, INDB0001430 हे दिले होते, सदर खाती फिर्यादी यांनी एक रक्कमी रु. ३२,००,०००/- (अक्षरी बत्तीस लाख रूपये) भरणा केले होते. सदर बँक खात्यामध्ये फिर्यादी यांनी जमा केलेली रक्कम त्वरीत इतर १५ बेनिफिशरी बँक खाती वळती करून स्विकारली असल्याचे तपासात निष्पण झाले. त्या अनुषंगाने सायबर गुन्हेगारांनी फसवणूकीची रक्कम इतर बँक खात्यांमध्ये वळती करून प्राप्त करण्यासाठी वापर केलेल्या बेनिफिशरी बँक खात्यांची अधिक माहिती प्राप्त करण्यात येवून सदर खात्याला लिंक असणारे मोबाईल क्रमांक, ईमेल याची माहिती प्राप्त करून त्याचे अवलोकन करण्यात असता फिर्यादी यांनी दि.१३/१२/२०२४ रोजी रु.३२०००००/- ही रक्कम भरणा केल्यानंतर त्याच दिवशी सदर रक्कमेपैकी रु. ५,०२,१२८.०० (अक्षरी - पाच लाख दोन हजार एकशे अठ्ठावीस रूपये) एवढी रक्कम कोटक महिंद्रा बँक, चेंबूर शाखा या बेनिफिशरी बँक खाती भरणा केली होती. त्या अनुषंगाने पोलीस ठाण्याचे तपासी पथक पोलीस निरीक्षक आहेर, सपोनि पाचांगणे आणि पथक यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कसोशीने पाहिजे आरोपीतांचा शोध घेतला असता सदर बँक खाते सायबर फसवणूकीकरता वापर करण्यासाठी ताब्यात घेणारा इसम व त्याचे साथीदार असे सक्रिय एकूण सहा आरोपीतांना दक्षिण मुंबईतील हॉटेलमधून ताब्यात घेण्यात आले. सदर गुन्ह्यात खालील आरोपीतांना अटक करण्यात आलेले आहे.

अटक आरोपी - १) गंगविशन जेताराम मांजु, वय ३२ वर्ष, २) विकास मनोहरलाल बिश्नोई, वय २१ वर्ष, ३) प्रेमसुख सोहनराम बिश्नोई, वय १९ वर्ष, ४) रामनिवास रावलराम बिश्नोई, वय ३२ वर्ष, ५) सुनिल मनोहरलाल बिश्नोई, वय २४ वर्ष, ६) अजयकुमार मालाराम बिश्नोई, वय २१ वर्ष.

अशा प्रकारे सायबर पोलीस ठाणे, उत्तर विभाग, गुन्हे शाखा, मुंबई च्या पोलीस पथकाने सर्वसामान्य जनतेला सोशल मिडीया द्वारे संपर्क करून अटकेचा बनाव रचून लाखो करोडो रूपयांवर डल्ला मारणाऱ्या 'डिजिटल अरेस्ट' सारख्या गंभीर गुन्ह्यात एकूण ०६ आरोपींना रंगेहाथ अटक करण्यात यश मिळवले आहे. पोलीस पथकाने अटक केलेले आरोपी हे राजस्थान राज्यातील असून ते अशाप्रकारे सायबर गुन्ह्यातील फसवणूकीची रक्कम स्विकारण्यासाठी करंट बँक खाती उघडून त्यातून लाखो रूपयांमध्ये पैसे विथडू करण्याकरता ही आरोपीतांची टोळी मुंबई मध्ये आल्याचे निष्पण झाले असून सदर रक्कम पुढे ते युएसडीटी मार्फतीने बाहेर देशात पाठवणे यामध्ये सक्रिय असल्याचे देखील निष्पण झाले आहे.

अटक आरोपींकडून अटकेवेळी सदर गुन्ह्यात वापर करण्यात आलेले बेनिफिशरी बँक खाते कोटक महिंद्रा बँक, चेंबूर शाखा या बँक खात्याचे धनादेश, डेबिट कार्ड आणि इतर वेगवेगळ्या नामांकित बँकांचे १६ धनादेश पुस्तके, वेगवेगळ्या नामांकित बँकांचे १५ डेबिट कार्ड, वेगवेगळ्या कंपनीचे १० मोबाईल फोन, १७ सीमकार्ड आणि रोख रक्कम ३,५०,०००/- असा मुद्देमाल हस्तगत करून 'डिजिटल अरेस्ट' सारख्या गंभीर सायबर गुन्हा घडण्यास प्रतिबंध करण्यास पोलीस पथकास यश मिळवले आहे. त्यांच्याकडे मिळालेल्या बँक खात्यासंदर्भात संपूर्ण भारतात एकूण १० गुन्हे दाखल असल्याचे दिसून आले आहे. सदर आरोपी हे गुन्ह्याच्या उद्देशाने परराज्यातून मुंबईत येवून व हॉटेल मध्ये वास्तव करणाऱ्या या टोळीला अनेक करंट बँक खाती, सीमकार्ड वा वापर करून व गुन्ह्यातील रक्कम बँक खात्यातून काढून घेवून ती युएसडीटी मार्फतीने परदेशात पाठविण्याच्या तयारी असताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यामुळे डिजिटल अरेस्ट या गंभीर सायबर गुन्ह्यास प्रतिबंध आणण्यास पोलीसांना यश आले आहे.

सदरची उल्लेखनिय कामगिरी मा.पोलीस आयुक्त बृहन्मुंबई श्री.विवेक फणसळकर, मा. विशेष पोलीस आयुक्त बृहन्मुंबई श्री. देवेन भारती, मा. पोलीस सह आयुक्त (गुन्हे) श्री लखमी गौतम, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शशीकुमार मीना, मा. पोलीस उप आयुक्त श्री. दत्ता नलावडे (सायबर गुन्हे), मा.सहायक पोलीस आयुक्त श्री. शिरतोडे (सायबर विभाग) प्रभारी पोलीस निरीक्षक सुवर्णा शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण आहेर यांचे पर्यवेक्षणा खाली स.पो.नि. संदिप पाचांगणे, पोउनि अमोल कांबळे, पो.ह.०३४६९/ किरण वसईकर, पोह ०४०९२७/उतेज परब, पोह ०५०९०४/नाडगौडा, पोह ०१०४५४/विदयाधर पावसकर, पो.शि. ०९०३७१/हबीबउल्ला कादरी यांनी पार पाडली.

याद्वारे मुंबई पोलीस सर्वसामान्य जनतेस आवाहन करीत आहेत की,

१. समाजातील सर्वसामान्य लोक, जेष्ठ नागरिक, महिला यांना विनंती आहे की, अशा प्रकारे ऑनलाईन फसवणुक करणाऱ्या भामटयां पासून सावध रहावे. मोबाईल द्वारे संपर्क करून ट्राय कर्मचारी असल्याचे सांगून सीमकार्ड बंद केले जाणार आहे, गुन्हायत वापर केला जात आहे अशी बतावणी करणाऱ्या अज्ञात व्यक्तीच्या बोलण्यास बळी पडू नये, घाबरून जावू नये.
२. व्हॉटसअप द्वारे पोलीस अधिकारी, सीबीआय अधिकारी अशी ओळख देणाऱ्या अज्ञात इसमांचे ऑनलाईन चॅटींग, व्हाईस कॉल, व्हिडीओ कॉल यांना घाबरून जावून कोणतीही वैयक्तिक माहिती, बँक खाते माहिती देवू नका.
३. अटकेच्या भीतीला घाबरून कोणत्याही प्रकारे अज्ञात बँक खाती पैसे भरणे करू नका.
४. डिजिटल अरेस्ट, सर्व्हेलन्स हे सायबर गुन्हायातील फसवणूकीचे बहाणे/प्रकार असून हे कायदेशीर नाही.
५. मोबाईल फोनवर प्राप्त होणाऱ्या मेसेजची खातरजमा करावी. मेसेज द्वारे प्राप्त होणाऱ्या लिंकला क्लिक करू नये. आर्थिक अमिषास बळी पडू नये.
६. मोबाईल फोनद्वारे संपर्क करणारी अनोळखी व्यक्ती आपला बँक खाते क्रमांक, पासवर्ड, ओ.टी.पी., डेबीट कार्ड क्रमांक, आधार क्रमांक, पॅनकार्ड क्रमांक अशी संवेदनशील वैयक्तिक माहिती मागत असल्यास त्यास ती न देता, त्वरीत फोन कट करून नजिकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.
७. अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून मोबाईल कोणतेही ॲप डाउनलोड करू नये तसेच लिंक क्लिक करू नये.
८. कृपया बँक खाती उघडण्यासाठी तुमची कागदपत्रे इतर व्यक्तीस देवू नयेत, कोणासही तुमचे सिमकार्ड वापरण्याची परवानगी देवू नये. परकी व्यक्ती तुमची वैयक्तिक माहिती बेकायदेशीर कृत्य करण्यास वापरू शकते.

cybersafemumbai

Report Cyber Crime On Helpline 1930 OR <https://cybercrime.gov.in>